

## मत्ता व दायित्व विवरण पत्र

प्रपत्र — १.

### अचल मालमत्तेचे विवरण

नियुक्तीच्या.....दिनाकाच्या स्थितीस अनुसरुन / दिनांक ३१ मार्च, २०..... च्या स्थितीस अनुसरुन

अधिकारी / कर्मचारी याचे नांव :

पदनाम :

संवर्ग : गट

सध्याचे मूळ वेतन : (रुपये + ग्रेड वेतन रुपये )

अ. क्र.	अशी मालमत्ता जेथे असेल त्या ठिकाणाचा / पोर्टाचा संपूर्ण पत्ता (जिल्हा/तालूका /शहर/गांव)	अशा मालमत्तेचे नांव व संपूर्ण तपशील (घर/ बंगला सदनिका, जमिन, याबाबतचा संपूर्ण तपशील व क्षेत्रफल )	अशा मालमत्तेच्या बांधकामाची / खरेदीची/जमिन असल्यास तिच्या खरेदीची किंमत (संपादित केल्याचे वर्ष नमूद करावे)	मालमत्तेची सध्याची किंमत	सदर मालमत्ता कोणाच्या नांवे आहे ? खवतःच्या नांवे असेल तर ज्याच्या/जिच्या नांवे आहे त्या व्यक्तीशी शासकीय अधिकारी/ कर्मचारी याचे नाते	सदर मालमत्त कशी व कोणाकडून संपादित केली, त्याचा तपशील (खरेदी केली, भाडेपट्ट्याने घेतली, गहाणाखत करून घेतली, वारसाहवकाने/ भेट किंवा अन्य मार्गाने मिळाली.)	मालमत्ते पासून मिळणारे एकूण वार्षिक उत्पन्न	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९
१.								
२.								
३.								
४.								
५.								
६.								
७.								
८.								
९.								
१०.								

वर नमूद केलेली माहिती माझ्या संपूर्ण माहितीप्रमाणे व विश्वासाप्रमाणे संपूर्ण सत्य व बिनचूक आहे.

सही :-

नांव :-

पदनाम :-

दिनांक :-

मत्ता व दायित्व विवरण पत्र

प्रपत्र – २.

चल मालमत्तेचे विवरण

नियुक्तीच्या.....दिनाकाच्या स्थितीस अनुसरुन / दिनांक ३१ मार्च, २० च्या स्थितीस अनुसरुन

अधिकारी / कर्मचारी याचे नांव :

पदनाम : वरिष्ठ लिपिक.

संवर्ग : गट

सध्याचे मूळ वेतन : (रुपये + ग्रेड वेतन रुपये )

अ. क्र.	चल मालमत्तेचे वर्णन	चल मालमत्तेचा संपूर्ण तपशील (बँका / पोस्ट ऑफिस, इत्यादीचे पत्त्यासह)	खात्यावर असलेली रक्कम / रोकड सुलभ मत्तेचे दर्शनी मूळ्य / विमा पॉलिसीवदारे आश्वासित रक्कम / जडजवाहिर, चांदी किंवा अन्य मौलवान धातू, रत्ने व इतर जंगम मालमत्ता संपादन केली त्यावेळचे मूळ्य / किंमत (रुपये).	खत:च्या नावे नसेल तर ज्या व्यक्तीच्या नावावर आहे त्याचे शासकीय कर्मचा-याशी नाते.
१	२	३	४	५
१.				
२.				
३.				
४.				
५.				
६.				
७.				
८.				
९.				
१०.				

वर नमूद केलेली माहिती माझ्या संपूर्ण माहितीप्रमाणे व विश्वासाप्रमाणे संपूर्ण सत्य व बिनचूक आहे.

सही :-

नांव :-

पदनाम :-

दिनांक :-

## मत्ता व दायित्व विवरण पत्र

प्रपत्र – ३.

### दायित्वांचे विवरण

नियुक्तीच्या.....दिनाकाच्या स्थितीस अनुसरून / दिनांक ३१ मार्च, २० च्या स्थितीस अनुसरून

अधिकारी / कर्मचारी याचे नांव :

पदनाम :

संवर्ग :

सध्याचे मूळ वेतन : (रुपये + ग्रेड वेतन रुपये )

अ.क्र.	रक्कम (रुपये)	धनकोचे नांव व पत्ता	दायित्व पत्करल्याचा दिनांक	व्यवहाराचा तपशील	शेरा
१	२	३	४	५	६
१.					
२.					
३.					
४.					
५.					
६.					
७.					
८.					
९.					
१०.					

वर नमूद केलेली माहिती माझ्या संपूर्ण माहितीप्रमाणे व विश्वासाप्रमाणे संपूर्ण सत्य व बिन्दूक आहे.

सही :-

नांव :-.

पदनाम :-

दिनांक :-

## प्रपल - १ साठी

टिपा :-

- (१) स्तंभ ५ मध्ये सध्याची अंदाजित किंमत नोंदवावी.
- (२) रकाना ७ मध्ये तात्पुरती गहाण किंवा लीजद्वारे मालमत्ता संपादन करण्यात आली असेल ती सुद्धा विचारात घ्यावी. ती लीजद्वारे (भाडेपट्टीद्वारे) संपादन करण्यात आली असेल तर तिचे एकूण वार्षिक भाडे, आणि जर वारसा, भेट किंवा अदलाबदल करून ती संपादन करण्यात आली असेल तर संपादन केलेल्या मालमत्तेचे अंदाजे मूळ्य नमूद करावे.
- (३) हे प्रपत्र प्रत्येक वर्षी ३१ मार्चच्या स्थितीस अनुसरून त्या वर्षाच्या ३१ मे पर्यंत सादर करावे.

## प्रपत्र - 2 अग्री

### टिप्पणी :-

(१) सदर प्रपत्रात खालील बाबींचा समावेश असावा.

- (अ) सर्व रोकड सुलभ मत्ता, जसे रोकड, सर्व प्रकारची बँक खाती, आवर्त ठेव खाती, मुदतबंद ठेवी, कॅश सर्टिफिकेट्स, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाती, पोस्ट ऑफिस बचत खाती, पोस्ट ऑफिस मुदतबंद ठेवीची खाती, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे, सामाजिक सुरक्षा प्रमाणपत्रे, मुदतीच्या आवर्त ठेवी, शे अर्स, कर्जरोखे, कर्ज इत्यादी सर्व प्रकरणी ठेवीची रक्कम, मूल्य, दर्शनी मूल्य इत्यादी माहिती नमूद करावी.
- (आ) सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी/अंशदायी भविष्य निर्वाह निधी, जीवन विमा पॉलिसी, पोस्टल विमा पॉलिसी, सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीतील, अंशदायी भविष्य निर्वाह निधीतील जमा रक्कम व प्रत्येक विमा पॉलिसीद्वारे आशवासित असलेली रक्कम दर्शविण्यात यावी.
- (इ) जडजवाहिर (एकूण मूल्य दर्शवावे)
- (ई) चांदी व इतर बहुमोल धातू व जडजवाहिरात मोडत नसलेली मौल्यवान रत्ने (सर्वांचे एकूण मूल्य) आणि,
- (उ) इतर चल मालमत्ता जसे की, मोटारगाड्या, स्कुटर्स/मोटार सायकल, रेफिजरेटर, एअरकंडिशनर, रेडिओ/रेडिओग्राम/टी.व्ही.सेट (दूरचित्रवाणी संच) ज्यांची किंमत प्रत्येक प्रकरणी मूळ वेतनाच्या दुपटीपेक्षा जास्त आहे अशा इतर वस्तु (रोजच्या वापरातील कपडे, भांडी, पुस्तके, काच सामान इत्यादी वस्तू वगळून) प्रत्येक वस्तुचे वेगवेगळे मूल्य दर्शविण्यात यावे.
- (२) वरील टीप (१) (अ) मध्ये दर्शविलेल्या रोकड सुलभ मत्तेबाबत व टीप (१) (आ) मध्ये दर्शविलेल्या भविष्य निर्वाह निधी/अंशदायी भविष्य निर्वाह निधी आणि विमापत्रे (इन्शुरन्स पॉलिसीज) बाबतचे वर्णन स्तंभ २ मध्ये नमूद करावे. (बँकेचे नाव, पत्ता, पोस्ट ऑफिसचा पत्ता, युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाच्या शाखेचा पत्ता, कंपनी/फर्म/ऋणको यांचे पत्ते) इ. पूर्ण तपशील स्तंभ ३ मध्ये नमूद करण्यात यावा.
- (३) भाडे खरेदी तत्वावर व हप्तेबंदीवर घेतलेल्या वस्तूच्या पोटी हे विवरण सादर करण्याच्या दिनांकापर्यंत भरलेली रक्कम नमूद करावी.
- (४) हे प्रपत्र प्रत्येक वर्षी ३१ मार्चच्या स्थितीस अनुसरून त्या वर्षीच्या ३१ मे पर्यंत सादर करावे.

## प्रपल - ३ साठे

टिपा :-

- (१) दोन महिन्यांच्या मूळ वेतनाच्या रकमेपेक्षा अधिक नसणारी प्रत्येक कर्जाची रक्कम नमूद करण्याची आवश्यकता असणार नाही.
- (२) या विवरणपत्रात वाहन खरेदीसाठी अग्रिम, घरबांधणीसाठी अग्रिम (वेतन अग्रिम आणि प्रवास भत्यांचे अग्रिम, सर्वसाधारण भविष्य निवाह निधीतून घेण्यात आलेली अग्रिमे आणि विमापत्रावर आणि कायम ठेवीवर काढलेले अग्रिम याव्यातिरिक्त) इत्यादी सारख्या शासकीय कर्मचाऱ्याने घेतलेल्या कर्जाच्या अग्रिमांचाही अंतर्भाव करावा.
- (३) हे प्रपत्र प्रत्येक वर्षी ३१ मार्चच्या स्थितीस अनुसरून त्या वर्षाच्या ३१ मे पर्यंत सादर करावे.

\* \* \* \* \*